

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, २०१२
जिल्हास्तरीय क्रीडांगण विकास
अनुदान योजनेत सुधारणा

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: क्रीडाधो-३११३/प्र.क्र.४८/क्रीयुसे-३,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : ११ ऑक्टोबर, २०२४

वाचा -

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. क्रीडाधो-संकीर्ण-२०११/प्र.क्र.५५/११ / क्रीयुसे-१, दिनांक १४ जून, २०१२.
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. क्रीडाधो-संकीर्ण-३११३/प्र.क्र.४८/११/ क्रीयुसे-३, दिनांक १३ फेब्रुवारी, २०१४
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. क्रीडाधो-संकीर्ण-३११४/प्र.क्र.१६५/क्रीयुसे-१, दिनांक १६ ऑगस्ट, २०१४
४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. क्रीडाधो-संकीर्ण-३११३/प्र.क्र.४८/१३/ क्रीयुसे-३, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०१६
५. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. क्रीडाधो-३११३/प्र.क्र.४८/ क्रीयुसे-१, दिनांक ०७ सप्टेंबर, २०१९

प्रस्तावना-

राज्यात क्रीडा संकृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भुमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण संदर्भ क्र. १ येथील दि.१४.०६.२०१२ च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आले आहे. क्रीडांगण विकास अनुदान योजनेत सुधारणा करण्याबाबत सदर क्रीडा धोरणामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ ते ५ अन्वये क्रीडांगण विकास अनुदान योजनेत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. संदर्भ क्र.५ येथील शासन निर्णयान्वये सदर जिल्हास्तरीय योजनेकरीता तांत्रिक मान्यता देण्यासाठी यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना प्राधिकृत केले होते. त्याऐवजी संबंधित विभागीय उप संचालक यांना या योजनेसाठी तांत्रिक मान्यता देण्याकरीता सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

उपरोक्त संदर्भ क्र.५ येथील शासन निर्णयान्वये सदर जिल्हास्तरीय योजनेकरीता तांत्रिक मान्यता देण्यासाठी यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना प्राधिकृत केले होते. त्याऐवजी क्रीडांगण विकास अनुदान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी तथा पर्यवेक्षकीय नियंत्रणासाठी संबंधित विभागीय उप संचालक यांना या योजनेसाठी तांत्रिक मान्यता देण्याकरीता सक्षम प्राधिकारी म्हणून

घोषित करण्यात येत आहे. तथापि संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णय, दि.०७ सप्टेंबर, २०१९ च्या अन्य तरतूदींमध्ये कोणताही बदल होणार नाही.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२४१०१११९४०४७०५२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिल हंजे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव
२. मा. उप मुख्यमंत्र्यांचे सचिव.
३. मा. मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव (क्रीडा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
७. महालेखापाल, लेखापरिक्षा, महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
८. नियोजन विभाग (का.१४७१ व १४८१), मंत्रालय, मुंबई.
९. वित्त विभाग, व्यय-५, मंत्रालय, मुंबई.
१०. सर्व जिल्हाधिकारी
११. सर्व जिल्हा नियोजन अधिकारी यांना संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत.
१२. सर्व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा (संचालनालयामार्फत)
१३. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी (संचालनालयामार्फत)
१४. निवड नस्ती, क्रीडुसे-३.